**FE SUNDAY** 

# PM launches projects worth ₹23k crore in Maharashtra

Agriculture, animal husbandry schemes to benefit farmers

PRESS TRUST OF INDIA Washim, October 5

PRIME MINISTER NARENDRA Modi on Saturday launched ₹23,300 crore initiatives related to agriculture and animal husbandry sectors at Washim in Maharashtra. Modi, who is on a one-day visit to Maharashtra, arrived at the Nanded airport in the morning, from where he was flown to Washim in a helicopter.

In Washim, he offered prayers at the Jagdamba Mata temple in Poharadevi. He later paid tributes to Sant Sevalal Maharaj and Sant Ramrao Maharaj at their 'samadhis' (memorials) in Poharadevi.

The PM then inaugurated Banjara Virasat Museum, celebrating the rich heritage of Banjara community.

During an event held later, Modi disbursed PM-KISAN Samman Nidhi's 18th instalment of ₹20,000 crore to around 9.4 crore farmers.

With the release of this instalment, around ₹3.45 lakh crore have been released to farmers under this scheme, officials said. The PM also launched the 5th instalment of NaMo Shetkari Mahasanman Nidhi Yojana disbursing about ₹ 2,000 crore. He inaugurated more than 7,500 projects under the Agriculture Infrastructure Fund (AIF),



PM Modi interacts with students during a ride in Mumbai's first underground metro, the BKC to Aarey JVLR section of Mumbai Metro Line 3, in Thane

worth over ₹1,920 crore. The Genomic Chip, GAUCHIP for indigenous cattle and major projects include custom hiring centres, primary MAHISHCHIP for buffaloes, processing units, warehouses, have been developed along sorting and grading units, with genotyping services. cold storage projects, post-With the implementation of harvest management projects genomic selection, young among others. The PM also high-quality bulls can be launched 9,200 Farmer Proidentified at an early age. Modi inaugurated five solar ducer Organizations (FPOs) with a combined turnover of parks with a total capacity of around ₹1,300 crore. He 19 MW across 'Maharashtra launched the Unified under 'Mukhyamantri Saur Genomic Chip for cattle and Krushi Vahini Yojana 2.0'. indigenous sex-sorted semen During the programme, he technology. This initiative aims to increase availability of

also honoured beneficiaries of the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, the Maharashtra government's financial assistance scheme for women.

FROM THE FRONT PAGE

### Homegrown brands shaking up craft gin market

"The younger Indian consumers, particularly in metropolitan cities, are becoming more experimental with their drink choices. The versatility of gin — thanks to its botanical diversity — makes it an exciting base for a wide range of cocktails, appealing to this curious demographic," said Ashar.

Available in two flavour profiles, classic dry gin and citrus gin, Malhar (priced approximately at ₹2,500-4,500 onwards for 750 ml) has won several global awards for quality and taste. "We are now in 14 countries, eight Indian states and two duty-free establishments," added Ashar.

"Craft gin is having a major moment, not just in India but globally. People are looking for spirits that tell a story, layered with flavours and rich in authenticity. We're seeing a shift where consumers want more than just a drink—they want an experience," said Ansh Khanna, co-founder of Peak Spirits, a global spirits company that recently announced the launch of Jin JiJi, an exquisite dry gin, in India. Jin JiJi is currently available in two variants — Darjeeling and India Dry Gin, priced at ₹2,700 and ₹2,050, respectively. The gin incorporates flavours of two distinct junipers, alongside the highest grade golden flowery Orange Pekoe1 Darjeeling tea sourced from single origin tea estates in the Darjeeling variant.

Khanna is also co-founder

dentification No. of corporate debtor

of Himmaleh Spirits, along with Samarth Prasad, producing provincial gin Kumaon & I, inspired by its location in the Himalayan foothills. The all-natural dry gin crafted from fresh Himalayan spring water incorporates a selection of 11 regional botanicals. Over 80% of the botanicals are sourced from local women farmers in Uttarakhand, empowering the community while supporting sustainable practices. As Samarth Prasad adds: "Craft gin is witnessing a remarkable surge, both in India and abroad. In India, consumers are becoming more experimental and looking for new, authentic flavours. Globally, we are seeing a similar appreciation for artisanal spirits."

Countries such as the UK,

Spain and Singapore have seen a massive upswing in gin consumption and ginspecialised bars. "This trend has filtered through to India via travel and social media," said Anand Virmani, cofounder, CEO and head distiller of homegrown spirits company Nao Spirits that is behind the Greater Than and Hapusa gin brands. "What has further helped is the rapid development of the bar industry in India that has embraced and propelled cocktail culture. This has helped the gin category significantly as craft cocktails have tended to focus on gin as a spirit over vodka, which was at its which Nao Spirits is months since Nisaki's launch, height in popularity in the responsible for about 25%," we have seen significant 90s," he added. When Nao he added. Starting with Spirits started its craft gin business in 2017, the premium gin category (priced over ₹1,000) was only about 12,000 cases annually, Virmani. "This comprised only imported gins at that point. As of 2023,

## Exit polls predict Cong win in Haryana

THE POLL SCENE got muddied this time with the entry of an unusually large number of Independents—as many as 365 filed their nominations and, along with the smaller parties, People's Conference, Apni Party and Awami Ittehad Party (AIP) of the recentlyreleased-on-bail Engineer Rashid, they added up to 45% of the contestants in J&K. According to the Congress-

NC seat-sharing arrangement,

the Congress contested 32 seats while the NC fielded 51 candidates. The two parties were in friendly contests in five seats, and left one seat each for the CPI(M)'s MY Tarigami, and National Panthers Party-India's Harsh Dev Singh. The overall turnout in J&K, which went to polls in three phases (on September 18, September 24 and October 1) was 63.88%. While the turnout was 65.52% in the 2014 Assembly elections, it was 58.46% in the Lok Sabha elections earlier this year. In Haryana, which saw 61% polling till 5 pm on Saturday – the turnout was 68.31% in the 2019 Assembly elections – all the exit polls predicted a lead or comfortable win for the Congress in the 90-member House.

this number is more than

420,000 cases annually, of

7,836 bottles in 2017, the

company managed to sell 1

million bottles of its flagship

Greater Than gin in FY2023-

24. Gin may be growing at a

rapid pace but it's still the

smallest segment in the alco-

bev category, said Gurpreet

Singh, co-founder and

few years. The adjacent

category of vodka itself is

about 6-8 times the size of

gin and, from what we are

seeing, a lot of these

vodka consumers are very

open to converting to the

increasingly popular gin

Karnataka, Great Indian Gin

comes in three variants -

original, Nagpur orange and

Shimla green apple – with a

new launch planned by the

end of this calendar year. "We

are seeing the younger age

groups across genders take to

our gin. We believe the 'new

India' is truly proud of the

brands their country is able

to create and the Great

Indian Gin has surely

benefited from this," said

Singh, whose gin brand has

registered about 30% in

organic growth since its

director of Fullarton

Distilleries, agreed. "In recent

years, younger consumers

have shown an increased

interest in gin. There is a

growing demand for

premium, craft spirits that

offer unique experiences, and

gin, with its versatility and

that need. The rise of cocktail

culture, combined with more

exposure to international

trends, has made gin a

popular choice among the

urban, millennial audience in

Pumori Gin has shown

significant growth since its

launch and currently makes

up 25% of the revenue

generated by the company's

portfolio of craft spirits. "Our

primary markets include

metro cities such as Mumbai

and Bengaluru, where we've

seen a notable demand for

premium gin. Goa, in

particular, has been an

important market, thanks to

its gin-friendly culture,"

explained Thadani.

Fullarton Distilleries'

India," he added.

Rajiv Thadani, managing

inception in 2022.

segment," added Singh.

versatile

Made in Hoskote,



Vinesh Phogat, Congress candidate from Julana constituency, cast her vote in Charkhi Dadri district

The Dainik Bhaskar poll predicted 44-54 seats for the Congress, 15-29 for the BJP, 0-1 for the JJP, 1-5 for the INLD, and 0-1 for the AAP. The Republic Bharat-Matrize poll gave 55-62 seats to the Congress, 18-24 to the BJP, 0-3 to the JJP, 3-6 to the INLD and none for the AAP. The India Today-C Voter poll gave 50-58 seats to the Congress, 20-28 to the BJP, 0-2 to JJP, and 10-16 to 'Others', including the INLD and AAP. In the 2019 Haryana Assembly elections, the BJP had won 40 seats, Congress 31, JJP 10, INLD 1, Haryana Lokhit Party 1, and Independent 7. In the Lok Sabha elections earlier this year, 5 of the state's seats

element boosting curiosity

and sales. "In the first six

went to the Congress and another five to the BJP. In 2019, the BJP had swept all the 10 Lok Sabha seats from the state. Eyeing a third term in power, the BJP had replaced Manohar Lal Khattar with Nayab Singh Saini as chief minister earlier this year. The Congress and AAP, both INDIA bloc allies, failed to reach a seat-sharing agreement and went to polls on their own.

Dushyant Chautala's Jannayak Janta Party, earlier a BJP ally, fielded candidates in alliance with Chandershekar Azad's Azad Samaj Party (Kanshi Ram), while Abhay Chautala-led INLD joined hands with Mayawati's BSP.

ing to see elderly people suffering. @DGCAIndia No assets,

# 🙇 amber

### AMBER ENTERPRISES INDIA LIMITED

Registered Office: C-1, Phase – II, Focal Point, Rajpura Town – 140 401, Punjab Corporate Office: Universal Trade Tower, 1st Floor, Sector -49, Sohna Road, Gurugram – 122 018, Haryana, **E-mail:** info@ambergroupindia.com Website: www.ambergroupindia.com, Tel: +91 124 3923000; Fax: +91 124 3923016, 17 CIN: L28910PB1990PLC010265

### POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

sex sorted semen at afford-

able price to farmers and

reduce the cost by around

₹200 per dose. Unified

Dear Member(s)

Notice is hereby given pursuant to Section 108 and Section 110 of the companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and other applicable provisions of the Act and the Rules, General Circular Nos. 14/2020 dated 8 April 2020 and 17/2020 dated 13 April 2020 read with other relevant circulars, including General Circular No. 09/2023 dated 25 September 2023 and Circular No. 09/2024 dated 19 September 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI LODR Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws.

S. No.	Special Business	Type of Resolution
1.	Authorization under Section 185 of the Companies Act, 2013 in relation to making of loan including any loan represented by way of Book Debt (the "Loan") to, and/ or giving of guarantee(s), and/or providing of security(ies) in connection with any Loan taken/ to be taken by ILJIN Electronics (India) Private Limited ("ILJIN"), Subsidiary	Special Resolution
2.	Authorization under Section 185 of the Companies Act, 2013 in relation to making of loan including any loan represented by way of Book Debt (the "Loan") to, and/ or giving of guarantee(s), and/ or providing of security(ies) in connection with any Loan taken/ to be taken by Pravartaka Tooling Services Private Limited ("Pravartaka"), Subsidiary	Special Resolution
3.	Authorization under Section 185 of the Companies Act, 2013 in relation to making of loan including any loan represented by way of Book Debt (the "Loan") to, and/ or giving of guarantee(s), and/or providing of security(ies) in connection with any Loan taken/ to be taken by Ascent Circuits Private Limited ("Ascent"), Step-Down Subsidiary	Special Resolution
4.	Authorization under Section 185 of the Companies Act, 2013 in relation to making of loan including any loan represented by way of Book Debt (the "Loan") to, and/ or giving of guarantee(s), and/or providing of security(ies) in connection with any Loan taken/ to be taken by Stelltek Technologies Private Limited ("Stelltek"), joint venture company of ILJIN	Special Resolution
5.	Authorization under Section 185 of the Companies Act, 2013 in relation to making of loan including any loan represented by way of Book Debt (the "Loan") to, and/ or giving of guarantee(s), and/or providing of security(ies) in connection with any Loan taken/ to be taken by Resojet Private Limited ("Resojet"), joint venture company	Special Resolution
6.	Authorization under Section 185 of the Companies Act, 2013 in relation to making of loan including any loan represented by way of Book Debt (the "Loan") to, and/ or giving of guarantee(s), and/ or providing of security(ies) in connection with any Loan taken/ to be taken by future subsidiaries, future joint ventures, future associates or newly incorporated companies ("Future Group entities").	Special Resolution
7.	Approval of Inter-corporate loans, Investments, Guarantee or security and acquisition by the Company exceeding the limits ascribed under section 186 of the Companies Act, 2013;	Special Resolution
8.	Appointment of Mr. Prakash Iyer (DIN: 00956349) as Non-Executive Independent Director of the Company;	Special Resolution
9.	Appointment of Ms. Sabina Moti Bhavnani (DIN: 06553087) as Non-Executive Independent Director of the Company;	Special Resolution
10.	Appointment of Mr. Sachin Gupta (DIN: 09532098) as a Director and further designating him as the Whole Time Director of the Company, for a term of 5 (Five) consecutive years, with effect from 9 August 2024 to 8 August 2029;	Ordinary Resolution
11.	Approval of payment of managerial remuneration to Mr. Sachin Gupta (DIN: 09532098), Whole Time Director, of the Company;	Special Resolution

Corporate Affairs and SEBI, the Postal Ballot Notice along with the explanatory statement is being sent electronically through e-mail, only to those members whose name appear in the Register of Members/ List of Beneficial Owners, as received from KFin Technologies Limited ("KFinTech"), the Registrar and Share Transfer agent and whose e-mail addresses are available with the Company, as on Monday, 30 September 2024 ("Cut-Off date")

Members who have not updated their e-mail address are requested to register the same in respect of shares held by them in electronic form with the Depository through their Depository participant and in respect of shares held in physical form, if any by writing to Company's Registrar and Share Transfer Agent, KFinTech either by email to einward.ris@kfintech.com or by post to Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032.

The Company has completed the sending of Postal Notices to eligible shareholders through electronic mode on Saturday, 5

The Postal Ballot notice is also available on the website of the Company at www.ambergrouindia.com, the relevant section of the websites of the stock exchanges viz. BSE www.bseindia.com and NSE: www.nseindia.com where the equity shares of

The Company has engaged the services of KFinTech to provide the facility for remote e-voting to enable the members to cast their votes electronically. The timelines of remote e-voting is tabulated hereinbelow for informational purpose:

C	om	me	ncem	ent of	rem	ote	e-Voting

Place: Gurugram

Date: 05 October 2024

Detailed FAQ can be found on the link; https://ris.kfintech.com/faq.html

Monday, 7 October 2024, at 9:00 a.m. (IST)

Tuesday, 5 November 2024, at 5:00 p.m. (IST) Conclusion of remote e-Voting The remote e-voting schedule shall be disabled by KFinTech thereafter. During this period, members of the Company holding shares as on the cut-off date i.e. Monday, 30 September 2024, shall cast their vote electronically. Once the vote on the resolution is exercised by the member, the member shall not be allowed to change it subsequently. Any postal ballot received

from the member beyond the conclusion of remote e-voting date will not be valid and voting shall not be allowed beyond the

The Board has appointed M/s V Jhawar & Co., a firm of Practicing Company Secretaries (Membership No. 10300, Certificate of Practice No. 11204) as the scrutinizer for conducting the process of Postal ballot in a fair and transparent manner. The Postal Ballot notice along with instructions for e-voting is available on KFinTech's website at https://evoting.kfintech.com.

For any grievances connected with facility for e-voting, Members may contact - Ms. Konica Yadav, Company Secretary & Compliance Officer by sending an email to info@ambergroupindia.com or cs\_corp@ambergroupindia.com

In case of any queries, please contact Mr. Godavarthi Vasantha Rao Chowdari, Manager – Corporate Registry, KFinTech at evoting@kfintech.com or Toll Free No.: 1800-309-4001.

For Amber Enterprises India Limited

(Konica Yadav) **Company Secretary and Compliance Officer** 

By Order of the Board

#### director of World of Brands (WoB), which is behind the PUBLIC ANNOUNCEMENT Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process Great Indian Gin, a premium for Corporate Persons) Regulations, 2016) gin "with a strong Indian For the attention of the Creditors of Nufuture Digital (India) Limited connect". "This leaves the RELEVANT PARTICULARS Nufuture Digital (India) Limited segment of gin with a lot of head-space to continue the Authority under which corporate debtor is phenomenal growth trend it J72900MH2007PLC174787 has displayed over the past

Office No. 135, Ground Floor, B Wing, ORM Address of the registered office and principal Aarey Road, Aareymilk Colony, Mumbai, Goregaon East, Maharashtra, India, 400065 Name and registration number of the insolvency Mr. Ritesh Agarwal Registration No. IBBI/IPA-001/IP-P-02296/2021 Address: Jindal Tower, Block C, Flat No. 301,1 professional, as registered with the Board Kundan Bye Lane, Near Silver Jubilee Hospital Haora, West Bengal, 711204 Address and e-mail to be used for Address: 6, Little Russel Street, Kankaria Estates, 7th Floor, Kolkata - 700071, West Not Applicable sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional

Web: https://ibbi.gov.in/en/home/downloads Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of corporate insolvency resolution process of the Nufuture Digital (India) Limited on 3rd October 2024. The creditors of Nufuture Digital (India) Limited, are hereby called upon to submit their claims with proof o or before 17th October 2024 to the interim resolution professional at the address mentioned against entr

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors ma submit the claims with proof in person, by post or by electronic means. ubmission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Mr. Ritesh Agarwa

Interim Resolution Professiona

Registration No. IBBI/IPA-001/IP-P-02296/2021-2022/13557

Names of Insolvency Professionals identified to Not Applicable

act as Authorised Representative of creditors in a

**RELIANCE** 

Corrigendum to the Notice of Postal Ballot dated September 23, 2024

This corrigendum is with reference to the Notice of Postal Ballot dated September 23, 2024 issued to the members of Reliance Power Limited ("the Company") and ongoing e-voting available from 10.00 A.M. (IST) on Tuesday, September 24, 2024 to 5.00 P.M. (IST) on

Subsequent to the issuance of Notice of Postal Ballot dated September 23, 2024, the Company deemed it appropriate to revise resolution at Item no.1 along with the Statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013. The dispatch of Corrigendum to the Notice of Postal Ballot to the Shareholders of the Company has been completed or Saturday, October 05, 2024 in compliance with the provisions of the Companies Act, 2013, and rules made thereunder, read with circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities Exchange Board of India, respectively.

Accordingly, a Corrigendum dated October 03, 2024 to the Notice of Postal Ballot is sent to those members whose names appear in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-Off Date, i.e. Friday, September 20, 2024.

This Corrigendum being an integral part of the Notice of Postal Ballot dated September 23, 2024 should be read in continuation and conjunction with the Notice. All other contents of the Notice, save and except as amended / modified by this conjunction, shall remain unchanged. This Corrigendum to the Notice of Postal ballot is also available on the Company's website www.reliancepower.co.in, and on websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com

We would like to inform all those members, who have already casted their votes in the ongoing postal ballot i.e. after the start of e-Voting for the postal ballot but prior to receiving this corrigendum to postal ballot dated October 03, 2024, and if they wish to modify their votes in light of the information provided in the corrigendum, they can do so by writing an email to the scrutinizer at the following email address scrutinizeragl@gmail.com with a copy marked to evoting@kfintech.com on or before October 23, 2024 (5.00 P.M. IST). The scrutinizer wil ensure that any modifications to the votes are duly recorded and taken into consideration. In case of any guery or grievances pertaining to voting by Postal Ballot, including the e-voting process can be addressed to Shri Praveen Chaturvedi, Vice-President, KFin Technologies Limited, Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana - 500 032 or on Toll free no: 1800 309 4001 or email: evoting@kfintech.com. Members may also write to the Company Secretary, at the Registered Office address of

the Company or through email at reliancepower.investors@relianceada.com

financialexp.epapr.in

Date: October 05, 2024 **Reliance Power Limited** 

**Company Secretary cum Compliance Officer** 

CIN: L40101MH1995PLC084687 Registered Office: Reliance Centre, Ground Floor 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400001 Tel: +91 22 4303 1000, Fax: +91 22 4303 3166 Website: www.reliancepower.co.in,

E-mail: reliancepower.investors@relianceada.com

entrepreneurs. Earlier this For Reliance Power Limited year, Goa saw the launch of Ramandeep Kaur

Nisaki, a 'colour-changing' gin created by friends Sanchit Agarwal, Nidhi Kedia and Akhilesh Rajan. Mixed with tonic water, the gin transforms from deep indigo to a soft pink, the unique

growth across retail and bars/restaurants. experienced a steady monthon-month growth of over 30%, reflecting the increasing demand for premium gins in India. While specific revenue figures are confidential, our expansion into key markets across India international interest in Nisaki highlight the growing demand for premium, homegrown gins," said Sanchit Agarwal, co-founder, Nisaki Gin. Meanwhile, homegrown gin brands are poised for exciting times ahead. According to a report by IWSR, as the gin boom cools in established markets such as the UK and Spain, growth opportunities will come from non-traditional markets such as India. "The Indian craft category is expected to go from strength to strength, with the strong likelihood of more brands and more investment, from large and small players alike," said Jason Holway, market analyst at IWSR."

### IndiGo tech outage leaves flyers in lurch "While it may take a little

time to achieve full normalcy, we look forward to providing you with a smooth experience soon. Thank you for your understanding and patience," the airline added. During the day several passengers expressed their frustration on X. "1 hour long queue for baggage drop-in, after boarding, flights yet to take off with no definite response from inflight staff... 6E5199... someone should tell us when it will take off. Passengers deserve to know why there wasn't a contingency plan for such an outbotanical blends, caters to age,"wrote a passenger.

Another IndiGo flyer, who

had booked a last-minute flight, also expressed his frustration about being stuck at the airport. "Booked a lastminute flight because I desperately needed to get home ASAP—only for the servers to crash and the flight to be delayed. So now, instead of zooming through the skies, I'm stuck in an airport purgatory where the only thing flying is my patience... out the window," the person posted. One passenger commented, "Received a message that my flight got cancelled, but there's no information on the app, and even customer care doesn't know anything? Why?" Another wrote, "Very poor

service. I will never book an Gin as a category is surely IndiGo flight againOne user benefiting from innovation asked,"Not able to book tickets led by young Indian through the app or website. Any ETA for a resolution?"

A frustrated flyer posted, "@IndiGo6E it's good to invest in new aircraft, but how about improving ground services? This is the scene at Indigo counters at Bangalore T1 for the last hour. Additional counters are required. It's disturbplease notice."

## attachment in **UAE:** Honasa The court rejected the

grievance statement filed by it. At the same time, the court also rejected the grievance filed by RSM and "refused to cancel the trading licence of Honasa Consumer General Trading in Dubai, UAE on the grounds that Honasa Consumer General Trading is a separate legal and financial entity and is not related to Honasa." In the June 6 order, the Dubai court had allowed to attach Honasa Consumer's assets in the UAE, however, it rejected to cancel the trading license of Honasa Consumer General Trading, it added. The order came on a a precautionary attachment application filed by RSM against Honasa Consumer before the Court of Merits at Dubai, UAE for attaching assets of the company in the UAE and cancellation of trading licence of Honasa Consumer

RSM General Trading had filed a lawsuit in the Dubai court for unlawful termination of its distributorship by Honasa Consumer. Honasa stated it will appeal the latest order in Dubai, and will have no adverse financial impact till the finality of the appeal proceedings.

General Trading.

The company further said in August the Delhi High Court had ordered RSM to withdraw any execution proceeding filed in Dubai, the UAE along with depositing (approximately) ₹57 crore to the Delhi High Court registry. "The Delhi High Court further ordered that if the execution proceedings filed by RSM in Dubai are successful, the deposited amount of ₹57 crore shall be released to Honasa," the filing said. It further said, "Since, RSM has not either withdrawn the execution proceedings in Dubai UAE nor it has deposited ₹57 crore (approximately) to the Delhi High Court registry Honasa is in the process of filing contempt proceedings against RSM before the Delhi High Court for breach of compliance of the Delhi High Court judgment."

### Backed by Maruti Suzuki cross-badging, Toyota races past Kia

This is a fact echoed by Kia India's MD & CEO Gwanggu Lee, who told FE that sales growth for the carmaker will likely remain almost flat or in single digits in FY25. In FY26, however, Kia India is expected to bounce back and give TKM solid competition. as it will launch a yet unnamed mass-market EV, followed by a small and affordable petrol SUV codenamed AY.



मख्य कार्यशाळा व्यवस्थापक, वाहन दरुस्ती कार्यशाळा,पश्चिम रेल्वे, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३, **निविदा सूचना** क्र.: WR-PL-ME-EST-५३६५४७ date ०३.१०.२०२४ आमंत्रित करीत आहे. स्थानासह कामाचे नाव : एलबीएच कोचेसमध्ये विद्यमान पाणी भरण्याच्या व्यवस्थेमध्ये अतिरिक्त पाणी भरण्याच्या व्यवस्थेची रेट्टो-फिटमेंट आणि सुधारणा कार्य. अंदाजे अंदाजित रक्कम (रु.मध्ये) : रु. २, २६, २७, ९१६.००/- इरठे रक्कम : रु.२,६३,१००.००/- ई-बोली ऑनलाईन सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: ०४.११.२०२४ रोजी १२.०० वा आणि निविदा १२.३० वा. उघडण्यात येईल बोली प्रपत्र आणि अन्य तपशील जसे शुद्धिपत्र संकतस्थळ <u>www.ireps.gov.in</u> येथून प्राप्त करु शकता

१२१ एटीव्हीएमएल करीता डीआरएम (सी), मुंबई सेंट्रल हे **ई-निविदा सूचना क्र**. C५४८-CAMC-१२१AG-FB-ATVM ०३.१०.२०२४ आमंत्रित केले आहे. कार्य आणि स्थान : मुंबई सेंट्रल, विभागामध्ये दोन वर्षांच्या हालावधीसाठी में एग्माटेल इंडिया प्राइवेट लिमिटेड (८<sup>८</sup> संख्या) फोर्ब्स टेक्नोसिस लिमिटेड (३६ संख्या) च्या १२१ एटीव्हीएमएस (स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन) साठी सर्वसमावेशक वार्षिक देखभाल करारासाठी निविदा कामाची अंदाजे रक्कम : १,३७,०६,८८०/-. निविद प्रपत्र शुल्क : ५,०००/-. बोली सुरक्षा २,१८,६००/-. ऑनलाइन सादरीकर बंद करण्यार्च तारीख आणि वेळ : २८.१०.२०२४ रोजी ११:००

वाजेपर्यंत. ई-निविदा उघडण्याची तारीख आणि वेळ

पशिलांसाठी कृपया

www.ireps.gov.in ला भेट द्या.

२८.१०.२०२४ रोजी ११:३० वाजता. अधिक

: f facebook.com/WesternRh

### मुंबई पत्तन प्राधिकरण

्र एलफिन्स्टन इस्टेट (आरआर झोन ३/३५सी-एलफिन्स्टन इस्टेट) मध्ये

इस्टेट मॅनेजर मुंबई पत्तन प्राधिकरण

#### प्रपत्रक्र. ३ [नियम-१५(१)(ए) पहा)] / १६(३)

#### कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी,

नवी मुंबई-४०० ७०३.

खटला क्र. : ओए/६२६/२०२४

परिका:१०६५ कर्ज वसली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स. १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स.

स्टेट बँक ऑफ इंडिया

विरुद्ध जैन एन जैन सन्स एंटरप्राइज कभी विवोक जैन

१) जैन एन जैन सन्स एंटरप्राइज कभी विवोक जैन डी/डब्ल्यु/एस/ओ - **कभी विवोक जैन**, प्लॉट क्र. २. एचडीआयएल इंडस्ट्रियल पार्क, इमारत क्र.२९, चंदनसार रोड, विरार पूर्व, पालघर-४०१ ३०५ पालघर. महाराष्ट्र -४०१ ३०५

समन्स ज्याअर्थी. वरील नमद ओए/६२६/२०२४ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोः

१३/०२/२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता. **ज्याअर्थी,** नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. २५१७४३१.५१/** – च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना

जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नसार. तम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्य अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा

व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/िकेंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री

भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये

जमा केली पाहिजे. तुम्हाला <mark>१३/११/२०२४ रोजी सकाळी १०.३० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत -अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर

केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक १०/०९/२०२४ रोजी दिले.



सही/ समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी

टीप: प्रयोज्य नसेल ते वगळावे डीआरटी-III, मुंबई

## निविदा आमंत्रण स्चना

रायन ग्रेन मार्केट येथे स्थित १६४७.९१ चौ.मी. मोजमाप असलेले 'डी' कंपार्टमेंट वाटपासाठी ई-निविदेसह ई-लिलाव पद्धतीने 'जसे आहे तेथे आहे' आधारावर १० वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक भाडे तत्त्वावर प्रस्तावाची विनंती (आरएफपी) मागविण्यात आली आहे. निविदांचे तपशील एमबीपीएच्या https://www.mumbaiport.gov.in आणि https://www.eprocure.gov.in/eprocure/app या संकेतस्थळांवर

MbPA-13-2024

### **RELIANCE**

### २३ सप्टेंबर, २०२४ दिनांकित टपाल मतदान सूचनेकरिता शृध्दिपत्र

लायन्स पॉवर लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांना जारी केलेल्या २३ सप्टेंबर, २०२४ दिनांकित टपाल तदानाची सूचना आणि सध्या सुरू असलेल्या मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स. १०.०० वा (भाप्रवे) पासून बुधवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत उपलब्ध ई-व्होटींग संदर्भात हे शृध्दिपत्र आहे

२३ सप्टेंबर, २०२४ दिनांकित टपाल मतादन सूचना जारी केल्यानंतर, कंपनीला बाब क्र. १ कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०२ नुसारचे निवेदन सुधारणे योग्य वाटले. कंपनी अधिनिम, २०१३ च्या तरतुदी व त्या अंतर्गत बनवलेले नियम सहवाचता अनुक्रमे निगम व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्क्युलर्सच्या अनुपालनात कंपनीच्या भागधारकांना टपाल

मतदान सचनेकरिता शध्दिपत्र पाठवणे शनिवार. ०५ ऑक्टोबर. २०२४ रोजी पर्ण झाले आहे. त्यानसार, टपाल मतदान सचनेकरिता ०३ ऑक्टोबर, २०२४ दिनांकित एक शध्दिपत्र त्या सभासदांना पाठवले ज्यांची नावे शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ ह्या कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या सभासदांच्या

नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत आढळली हे शुध्दिपत्र २३ सप्टेंबर, २०२४ दिनांकित सूचनेचा एक एकात्मिक भाग असल्याने ते सूचनेसोबत व त्यापुढे

वाचले पाहीजे. ह्या शुध्दिपत्राद्वारे दुरुस्त/सुधारणा केलेल्या व्यतिरिक्त सूचनेचा अन्य सर्व मजकुर न बदलजा आहे तसाच राहील. टपाल मतदान सूचनेकरिताचे हे शुध्दिपत्र कंपनीची वेबसाईट www.reliancepower.co.in वर आणि

स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्य वेबसाईटस अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे. भ्राम्ही त्या सर्वे सभासदांना कळवू इच्छितो, ज्यांनी टपाल मतदानापोटी ई–व्होटींग सुरू झाल्यानंतर परंतु ०३ ऑक्टोबर, २०२४ दिनांकित टपाल मतदान सूचनेकरिता हे शुध्दिपत्र प्राप्त होण्यापूर्वी म्हणजेच सध्या

सुरू असलेल्या टपाल मतदानात त्यांची मते आधीच दिली असतील आणि त्यांची जर शुध्दिपत्रकात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या मतामध्ये सुधारणा करण्याची इच्छा असेल, ते तसे १९ ऑक्टोबर २०२४ (सं. ०५.०० वा. भाप्रवे) रोजी किंवा त्यापुर्वी पुढील ईमेल ॲड्रेसवर तपासणी अधिकाऱ्यांना एक scrutinizeragl@gmail.com पाठवन evoting@kfintech.com वर पाठवून करू शकतात. तपासणी अधिकारी सुनिश्चित करतील की,

मतांमधील कोणत्याही सुधारणा रितसर नोंदवून विचारात घेतल्या जातील. ई-व्होटींग प्रक्रियेसह टपाल मतदानादारे मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशी किंवा तकारींच्या बाबतीत यांना श्री. प्रविण चतुर्वेदी, व्हाईस प्रेसिडेंट, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, सेलेनियम बिल्डिंग, टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ व ३२, फायनान्शीअल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, हैद्राबाद, तेलंगणा-५०००३२ येथे किंवा टोल फ्री क्र.: १८००३०९४००१ वर किंवा ई-मेल: evoting@kfintech.com येथे कळवावे.

सभासद कंपनी सेक्रेटरींना कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर किंवा ई-मेलने eliancepower.investors@relianceada.com येथे सुध्दा लिहू शकतात.

रिलायन्स पाँवर लिमिटेडसार्ठ दिनांक : ०५, ऑक्टोबर, २०२४ कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

रिलायन्स पॉवर लिमिटेड सीआयएन : एल४०१०१एमएच १९९५पीएलसी०८४६८७

नोंदणीकृत कार्यालय : रिलायन्स सेंटर, तळमजला १९. वालचंद हिराचंद मार्ग. बॅलार्ड इस्टेट. मंबई. ४०० ००१

दरध्वनी क्रमांक :+ ९१ २२ ४३०३ १००० फॅक्स :+ ९१ २२ ४३०३ ३१६६ वेबसाईट : www.reliancepower.co.in,

ई-मेल : reliancepower.investors@relianceada.com

### एयु स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड

(शेड्युल्ड कमर्शियल बँक) नोंदणी कार्यालय : १९-ए, धुळेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर - ३०२००१. राजस्थान (भारत) (सीआयएन : एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

परिशिष्ट-IV-ए (नियम ८(६) च्या तरतुदी पहा) स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतदींन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीच्या तारण धनकोंकडे गहाण आहेत. ज्यांचा अन्वयीय/प्रत्यक्ष कब्जा **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (ग्रोड्युल्ड कमर्शियल बँक)** यानंतर **एयुएसएफबी** असा उल्लेख च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तारण धनकों हे **एयुएसएफबी** म्हणजेच तारण धनकोंना थकीत कोष्टकात नमूद रकमेसह पुढील व्याज, परिव्यय प्रभार आणि खर्चाच्या वसुलीसाठी ई-लिलावामार्फत ''<mark>जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' अाणि ''जे काही</mark> आहे तेथे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहेत.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, आम्ही वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net मार्फत जाहीर ई-लिलाव करणार आहोत. कर्ज खाते क्र. / कर्जदार / १३(२) मागणी कब्जाची मिळकतीचे मिळकतीसाठी मिळकतीसाठी ई-लिलावाची बोली सादर ई-लिलाव

सह-कर्जदार/गहाणवटदार/	सूचनेची तारीख	तारीख	वर्णन	राखीव किंमत	इसारा रक्कम	तारीख आणि	करण्याची	इ-ाललाय निविदा सादर	आणि मिळकतीला
हमीदाराचे नाव	आणि रक्कम					वेळ	तारीख	करण्याचे	भेट देण्याची तारीख
							आणि वेळ	ठिकाण	
(कर्ज खाते क्र.)	१३-ऑक्टोबर-२१	२४-जानेवारी-२४	फ्लॅट क्र.२०१, दुसरा	रु. ६,००,०००/-	रु. ६०,०००/-	१३-नोव्हेंबर-	88-	एयु स्मॉल	रवींद्र देवरे आणि
एल९००१०६०१२२९७७०६१,	रु. ५,३४,२५४/-		मजला, श्री स्वामी	रु. सहा लाख मात्र	रु. साठ हजार	२०२४	नोव्हेंबर-	फायनान्स बँक	दिपक जैन
शंकर मारूती उतेकर (कर्जदार),	रु. पाच लाख चौतीस		समर्थ अपार्टमेंट, जुने		मात्र	दु.२.०० ते	२०२४	लि. शाखा पत्ता:	७०३९०५२९३०
शंकर मारूती उतेकर, मारूती	हजार दोनशे चौपन्न		सर्व्हे क्र.४०६, नवीन			सांय.४.००	रोजीस किंवा	४था मजला,	९७७३३५८२३४
उतेकर यांचा मुलगा (सह-	मात्र		सर्व्हे क्र.१६१, हिस्सा			५ मिनिटांच्या	पूर्वी	शंकेश्वर आर्केड,	auctions@ aubank.in
कर्जदार), अनिता शंकर उतेकर,	१३-ऑक्टोबर-२१		क्र.२/३, नारिंगी, ता.			अमर्याद		घंटाळी मंदीर रोड	०७-नोव्हेंबर-२४
डब्ल्यू/ओ/डी/ओ/एस/ओ	रोजीस		वसई, जिल्हा पालघर,			विस्तारासह		जवळ, ठाणे,	
श्रावण पवार (सह-कर्जदार)			महा ४०१३०५					महाराष्ट्र-४००६०२	
			मोजमापित ३२०						
			चौफू.						
(कर्ज खाते क्र.)	१५-डिसेंबर-२१	१२-ऑगस्ट-२३	मिळकत येथे स्थित	₹.	₹.	०६-नोव्हेंबर-	08-	एयु स्मॉल	रवींद्र देवरे आणि
एल९००१०६०१२१२५९०८३,	रु. १०,५७,१५४/ <b>-</b>		मालमत्ता क्र.५३६,	१०,००,०००/-	१,००,०००/-	२०२४	नोव्हेंबर-	फायनान्स बँक	दिपक जैन
मधुबन दुध डेअरी (कर्जदार),	रु. दहा लाख सत्तावन्न		प्रभाग क्र.४, मौजा	रु. दहा लाख मात्र	रु. एक लाख	दु.२.०० ते	2028	लि. शाखा पत्ता:	७०३९०५२९३०
रूपेश देवा बोडिया, देवा यांचा	हजार एकशे चौपन्न		आणि ता. चांदुर रेल्वे,		मात्र	सांय.४.००	रोजीस किंवा	प्लॉट क्र.३,८,	९७७३३५८२३४
मुलगा (सह-कर्जदार), जासुबाई	मात्र		जिल्हा अमरावती,			५ मिनिटांच्या	पूर्वी	शेवाळकर	auctions@ aubank.in
रूपेश बोडिया	१४-डिसेंबर-२१		महाराष्ट्र			अमर्याद	_ ~	कॉम्प्लेक्स,	३०-ऑक्टोबर-२४
डब्ल्यू/ओ/डी/ओ/एस/ओ	रोजीस		मोजमापित ९६८.५			विस्तारासह		राजापेठ चौक,	
(सह-कर्जदार)			चौफू.					बडनेरा रोड, जिल्हा	
			*					अमरावती,	
								महाराष्ट्र-४४४७०१	
(कर्ज खाते क्र.)	१६-सप्टेंबर-२२	२५-जानेवारी-२४	मिळकत येथे स्थित	₹.	₹.	०६-नोव्हेंबर-	0X-	एयु स्मॉल	रवींद्र देवरे आणि
एल९००१०६०१३४३७४५२४,	₹. ३६,८०,०६८/-		कार्यालय गाला,	२५,००,०००/-	२,५०,०००/-	२०२४	नोव्हेंबर-	फायनान्स बँक	दिपक जैन
सुपर बेबी (कर्जदार),	रु. छत्तीस लाख ऐंशी		हिस्सा क्र.२८/ए	रु. पंचवीस लाख	रु. दोन लाख	दु.२.०० ते	२०२४	लि. शाखा पत्ता:	७०३९०५२९३०
दिलीप शांतीलाल जैन (सह-	हजार अडुसष्ट मात्र		बाजार पेठ, सीएस क्र.	मात्र	पन्नास हजार मात्र	सांय.४.००	रोजीस किंवा	४था मजला,	९७७३३५८२३४
कर्जदार), श्रीम. संगीता दिलीप	१२-सप्टेंबर-२२		१३२४, १३२५,			५ मिनिटांच्या	पूर्वी	शंकेश्वर आर्केड,	auctions@ aubank.in
जैन (सह–कर्जदार)	रोजीस		१३२७, पहिला			अमर्याद	``	घंटाळी मंदीर रोड	३०-ऑक्टोबर-२४
			मजला, आरसीसी			विस्तारासह		जवळ, ठाणे,	
			बिल्डिंग, ता. भिवंडी,					महाराष्ट्र-४००६०२	
			जिल्हा ठाणे, महा.						
			मोजमापित ४००						
			चौफू.						
		I	. 6.		1		1	1	

) बैंक ऑफ़ बड़ौदा

Bank of Baroda

१) तारण मत्तेची ई-लिलाव विक्री ही तारण धनको म्हणजे एयुएसएफबी च्या वतीने आणि करिता ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''विना अवलंब'' तत्वाने करण्यात येईल आणि तेथे सदर मिळकतीवर कोणताही बोजा अस्तित्वात नाही.

२) ऑनलाईन ई-लिलाव विक्री मध्ये सहभागी होण्याकरिता बोली दस्तावेज, पॅन कार्डची प्रत, कंपनीच्य बाबतीत मंडळाचा ठराव आणि फोटो आयडी, पत्याचा पुरावा हा इअरसह साद्र करायचा आहे इअर एमएसएमई ऑक्शन पुल अकाऊंट ऑफ एयु स्मॉल फायनान्स बॅक लिमिटेड, चालु खाते क्र. १९२१२०११२१७११५९९ एयु, स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, पाचवा आणि सहावा मजला, सन्नी बिग जंबशन, एसटीसी खासरा क्र. ६४ ते ६७, ग्राम सुखईपुरा, न्यू आतिष मार्केट, जयपूर ३०२०२०, आयएफएसी कोड : AUBL0002011, च्या नावे आरटीजीएस/एनईएफटी द्वारे देय आहे. एकदा ऑनलाईन सादर केलेली बोली काढून घेता येणार नाही. पुढे बोलीदारांनी सादर केलेल्या बोलीसह पुढील ईमेल आयडीवर म्हणजेच auctions@aubank.in वर रह केलेल्या चेकच्य प्रतीसह आरटीजीएस/एनईएफटीचा युटीआर/संदर्भ क्र./डीडी क्र. पाठविणे आवश्यक आहे.

३) सर्व इच्छुक सहभागी होणारे/बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी अटी आणि शर्तीसह पुढील तपशिलाकरिता वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net आणि https://www.aubank.in/bank-auction येथे भेट देण्याची विनंती करण्यात येत आहे आणि तसेच श्री. भान् प्रताप सिंग, ईमेल आयडी म्हणजेच auctions@aubank.in यांना संपर्क करण्याचा सल्ला

कृ**पया नोंद घ्याची** : सदर वरील नमूद तारखेस निविदा/अंतर्गत बोलीमार्फत विक्रीबाबत वरील सदर कर्जाचे कर्जदार/सहकर्जदार/गहाणवटदार यांना नियम ८(६) सहवाचता नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची सूचना सुद्धा आहे. दिलेल्या सूचना कालावधीत कर्जदारांनी त्यांची थकबाकी पूर्ण न केल्यात मिळकतीच्या विक्री करण्यात येईल.

दिनांक : ०५/१०/२०२४ प्राधिकत अधिकारी

ठिकाण : मुंबई

#### कर्ज वसुली न्यायाधिकरण- १ मुंबई

(भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५

(५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१) टी.ए.क्र.४९ सन २०२४

स्टेट बँक ऑफ दंदिया

परि - १२ ...अर्जदार

..प्रतिवादी

विरुद्ध श्री. मयूर अमृतलाल शाह आणि इतर

प्रतिवादी ३०२, जे विंग, सुमेर नगर, एस व्ही रोड, कोरा केंद्र जवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९२., येथे देखील सी/ओ वन अप इन्फोटेक शॉप क्र.२, खुशाली निवास, एसव्ही रोड, वृदांवन सोसायटी समोर, राम बाग लेन, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९२. सौ. रूचिर मयूर शाह

प्रतिवादी ३०२, जे विंग, सुमेर नगर, एस व्ही रोड, कोरा केंद्र जवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई

४०००९२., येथे देखील सी/ओ व्ही केअर सोल्युशन्स शॉप क्र.२, खुशाली निवास, एसव्ही रोड, वृदांवन सोसायटी समोर, रामबाग लेन, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९२ प्रतिवादी कु. श्रुती मयूर शाह

३०२, जे विंग, सुमेर नगर, एस व्ही रोड, कोरा केंद्र जवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०००९२., येथे देखील सी/ओ ई टेक सोल्युशन्स खोली क्र.५१, श्रद्धानंद रोड, विले पार्ले. मंबई ४०००५७ प्रतिवादी सौ. तेजल मयूर शाह

३०२, जे विंग, सुमेर नगर, एस व्ही रोड, कोरा केंद्र जवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई समन्स

ज्याअर्थी, वरील नमूद ओए/४९/२०२४ नामदार पीठासन अधिकारी/प्रबंधकांसमो २५/०९/२०२४ रोजी सचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कपावंत होऊन रु. ३,३०,८१,५०४,१०/- च्या कर्जाच्य वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली.

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थ सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत

(ii) मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि

मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आल

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला **०६/०१/२०२५ रोजी दुपारी १२:०० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसु केल्यास, तमच्या गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल

गुड्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांकीत ०१ ऑक्टोबर, २०२४ रोजी

**OSBI** STATE BANK OF INDIA



. आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील

घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६.

OICICI Bank

कर्जदाराचे / सह-

कर्जदारांचे /

हमीदाराचे नाव /

कर्ज खाते क्रमांक

जेके सरफेस कोटिंग्स प्रायव्हेट

जप् ((जारा कार्टिस ब्राव) लिमिटेड (कर्जदाराचे) श्री संजीव कुमार ठाकूर, श्रीमती अनिता ठाकूर, श्री

LBNMU00002027693

अजय प्रेम सागर (सह-

दिनांक : ऑक्टोबर ०५, २०२४

दिनांक : ०६.१०.२०२४

खाते/कर्जदार/हमीदारांचे नाव /

आणि पत्ता

कर्ज वस्ति न्यायाधिकरण-१, मुंबई

एसएआरबी ठाणे (११६९७) शाखा

१ला मजला, केरोम, प्लॉट क्र. ए-११२, वागळे सर्कल, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प.)-४००६०४ **= ई-मेल आयडी :** sbi.11697@sbi.co.in

सुचना याद्वारे देण्यात येते की, दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रिअल ॲसेट्स अँड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कला १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोसेमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये खालील सुचीतील खात्यासमोर नमूद तारखेस मागणी सूचना निर्गमित करून त्यांना सदर रकमेची परतफेड

करण्यात सदर सुचना प्रासीच्या तारखेपासून ६० दिवसात करण्यास सागण्यात आले आहे. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेस घेतला.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रक्का

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[ नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा ] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरदुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई- लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअहं

क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयबाँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती '' आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

ऑनलाईन लिलाव वेबसाईट - (URL Link-https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **ऑक्टोबर २३, २०२४** राजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री

संभाव्य बोलीदारानी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२** 

समाय बालादाराना बयाणा रक्कम (इएमडा) आयसाआयसाआय बके लिमिटड, लवल ३-५, ७४ टक्ना पांच, साध्य गट क्रमाक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ यांचेकडे डीमांड झाफ्ट (डीडी) (कॉल्म ई पहा) ऑक्टोबर २३, २०२४ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाइंटमार्फत ऑक्टोबर २३, २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी इंएमडीच्या पैसे भरत्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाइंटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा

आवश्यक आहे. कृपया नाद ध्यावा, जर समाध्य बालादाराना वबसाइटमाफत त्याच प्रस्ताव सादर करण शक्य नसत्यास, स्वासर्थक नाववा द्र्यतावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीध्य गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ येथे ऑक्टोबर २३, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ ''आयसीआयसीआय बँक लिमिटेड'' यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करावा. तपासणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया आयसीआयसीआयसौआय बँक कर्मचारी फोन नंबर ७३०४९१५५९४/८८७९७७०३०६/९००४३९२४१६, वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड**, यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी मण्यात आले आहे.

णतेही कारण न दे<u>त</u>ा कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे.

काही असल्यास ज्ञात बोजासह

तारण मत्तेचा तपशील

लॅंड बेअरिंग सर्व्हें क्र. ८१, हिसा क्र. ०४, घर क्र. १४०१, मौजे अंजप, तालुका कर्जन, खोपोली, जिल्हा रायगंड– ४१०२०३. मोजमापित क्षेत्र-८६०० चौरस मीट्र किंवा ९२५७०

चौरस फूट, बांधले घर ७७६८ फीट बिल्ट अप एरिया

गहाण/प्रभारित मिळकतीचे वर्णन कब्जाची तारीख

फ्लॅट क्र. ५०२, ५वा मजला, इमारत प्रभात

दर्शन सीएचएसएल, प्लॉट क्र. १९, गाव

क्लॅट क्र. ए-३३/३४, ४था मजला, व्रज गजबंधन पाथली, रोड क्र. ६, डोंबिवली व्हिला सीएचएसएल., अमृत नगर, अमृत नर्सिंग होमच्या जवळ, एलबीएस मार्ग,

#### जाहीर सूचना

याटारे मचना टेण्यात येत आहे की **. टेक्सी टेक्सज गडा (''पटेटार'')** स्वस्तिक को-ऑपरेटिव्ह हाउसिर सोसायटो लि. चे सदस्य आहेत, ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (''सदर सोसायटी'') च्या तरतुर्दीनुसार नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहे आणि उक्त सोसायटीने जारी केलेले अधोरेखित शेअर्स धारण केले आहेत आणि असे सदस्य म्हणून, खाली नमूद केलेल्या भूखंडाच्या संदर्भात लीजहोल्ड अधिकारांचा हक्क आहे आणि तो त्यावेळच्या इमारतीचा मालक होता (आता पाडला गेला आहे). भाडेकरूने खाली नमूद केलेल्या मालमत्तेसह त्याचे सभासदत्व हक आमच्या ग्राहकांना, सर्व अडथळ्यांपासून मुक्त करण्यासाठी वाटाघाटींना अंतिम रूप दिले आहे.

मालमत्तेचे वर्णन

स्वस्तिक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.च्या इस्टेटमधील भूखंड क्रमांक ६१, उत्तर दक्षिण रस्ता क्रमांक ४, जे.व्ही.पी.डी. योजना, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई- ४०० ०५६, गाव विलेपार्ले, तालुका आणि वांद्रे, जिल्हा मुंबई उपनगर या नोंदणी उपजिल्हा अंतर्गत, बृहन्मुंबई यांच्या मर्यादेअंतर्गत, प्रॉपर्टी रजिस्टर कार्डनुसार मापित ८०४.९० चौरस मीटर किंवा आसपास आणि १ मे १९६७ (''जमीनटट'') च्या डीड ऑफ लीज नसार मापित ९६२.६३ चौरस यार्ड आणि त्या जमिनीवर उभ्या 'कल्याणी' (''डमारत'') या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुन्या इमारत आणि रु. ५०/- (फक्त रुपये पन्नास) प्रत्येक चे पेड-अप शेअर्स विशिष्ट शेअर क्र. १२९ ते १२२ (दोन्ही समावेशी), १२ सप्टेंबर १९९५ च्या डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट क्र. ६१ द्वारे (''सदर शेअर्स '') या सोसायटीने जारी केले आहे.(जिमन, इमारत आणि यानंतर सांगितलेल्या शेअर्सना ''सदर प्रॉपर्टी '' **म्हणून संबोधित**). जमिनीची सीमा खालीलप्रमाणे आहे: उत्तरेकडे किंवा दिशेला: सीटीएस क्रमांक १६९. दक्षिणेकडे किंवा दिशेला : नरसी मोंजी रोड: पश्चिमेकडे किंवा दिशेला : सीटीएस क्र.१७० आणि पर्वेकडे किंवा दिशेला : नॉर्थ साउथ रोड नं. ४.

सर्व व्यक्ती, संस्था, संस्था, ज्यामध्ये कोणतीही बँक, वित्तीय संस्था आणि/किंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांचा हिस्सा आहे, हक्क, सदर मालमत्तेबाबत किंवा त्याच्या विरोधात किंवा त्याच्या विरोधात शीर्षक, हित,दाव्याची मागणी किंवा लाभ: विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांकन, देवाणघेवाण, वाटप पत्र, सामंजस्य करार, कंत्राट, मुदत पत्रके, लेखन, हमीपत्र, नुकसानभरपाई, सुरक्षा दस्तऐवज/व्यवस्था, भाडेपद्वा, पोट-भाडेपट्टा, भाडेकरार, पोट-भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार, गहाण, शुल्क, भार, करार, ट्रस्ट, आराम, भेट. वारसा, मत्यपत्र, देखभाल, व्यवसाय, ताबा, विकास हक्ष, मार्गाचा अधिकार, आरक्षणे, कौटंबिक व्यवस्था/सेटलमेंट, करार, लिस्पेंडन्स, प्रिस्क्रिप्शन किंवा प्री-एम्प्शन किंवा इतर रचना अधिकार किंवा कोणत्याही खटल्याखाली, डिक्री किंवा मनाई आदेश, कोणत्याही कोर्टाने किंवा लवादाने पारित केलेला जप्ती किंवा निवाडा किंवा अन्यथा (यापुढे **''दावा ''**) काही असल्यास, त्यांना विनंती आहे की, संपूर्ण कागदोपत्री पुराव्यासह ते खाली स्वाक्षरीदारांना त्यांच्या जी-१६ वीरेश्वरधारा, ११७-ए बजाज रोडे, विलेपार्ले (प.), मुंबई - ४०००५६ येथील कार्यालयात सदर सूचनेच्या प्रकाशनाची तारीख पासून १४ दिवसांच्या आत कळवावे. त्यामध्ये अयशस्वी झाल्यास आमच्या अशिलांच्या नावे असाइनमेंट आणि विक्री पूर्ण केली जाईल आणि असे मानले जाईल की असा कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि तं अस्तित्वात असल्यास, असे मानले जाईल की दावेदाराने असा दावा सोडला आहे आणि/किंवा असा दावा वापरण्याचा कोणताही अधिकार माफ केला आहे आणि तो भाडेकरू आणि/किंवा आमच्या अशिलांव बंधनकारक असणार नाही जे उक्त मालमत्ता खरेदी करू इच्छितात.

दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी

मे महिमतुरा अँड कंपनी (उपनगर) वकील आणि मॉलिसिटर सार्वजनिक सूचनेचा मसुदा मला मंजूर आहे सही / –

देवशी देवराज गडा

जाहीर नोटीस

प्तर्व लोकांस कळविण्यांत येते की. **गांव मौजे** भु**ईगांव खुर्द, ता. वसई, जि. पालघर** येथिल न. नं. ८ हि. नं. १ क्षेत्र ०.१८.४० हे. आर. ह्या मेळकतीपैकी ०.१५.०० हे. आर. ही मिळकत जमिन मालक **श्री जॉर्डन बस्त्याव डाबरे. रा.** भईगांव फाटरवाडी ता वसई जि पालघर पांनी आमच्या अशिलांस कायम विकत देणेचे मान्य व कबुल केले आहे, तरी सदर मिळकतीचे विक्रीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा कब्जा, कुळारग, गहाण, कोर्टदरबार, वारसा, करार वा अन्य हक्क हितसंबंध असलेस त्यांन तशी लेखी हरकत ही नोटीस प्रसिद्ध झालेपासन **१४ दिवसांचे** आंत खालील पत्त्याव कागदोपत्री पूराव्यानिशी कळवावी अन्यथ तसा कोणाचाही हक्क हितसंबंध नाही व असलेस तो सोडुन दिला आहे असे समजुन व्यवहार पर्ण केला जाईल

श्री . गिरीधर रा. म्हात्रे, खरेदीदाराचे वकील ऑफीस पत्ता : चंद्रपाडा, पो. जूचंद्र, चंडीक मातेच्या मंदीराजवळ. ता. वसई. जि. पालघ पिनकोड - ४०१२०८. मो. ९३२६४४३१२१

१) थकबाकी रक्कम

२) मागणी सूचनेनुसार थकीत रक्कम

२) रु. ६३,२४,६७५/- (रु. त्रेसष्ट लाख चोवीस हजार सहार्श

पंच्याहत्तर मात्र) १८.०७.२०२४ रोजीस आणि अधिनियमाच कलम १३(२) अंतर्गत सूचनेच्या अटीमध्ये नमृद केल्याप्रम त्यावरील व्याज, परिव्यय, प्रभार इ.

**चंद्रकुमार डी. कांबळे,** (प्राधिकृत अधिकारी)

मालमत्तेच्या ई-लिलाव

आणि

(जी)

ऑक्टोबर

११:०० पासून

परीक्षणची

आणि वेळ

(एफ)

ऑक्टोबर

११,२०२४ दुपारी ०२:०० तू

संध्याकाळी

प्राधिकृत अधिकारी

आयसीआयसीआय बँक लिमिटेडु

**i**@2

मूल्य (₹)

इसारा अनामृत ठेव

000/-

स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएआरबी ठाणे शाख

१) मागणी सूचनेची तारीख१८.०७.२०२४

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी

थकबाकी

रक्कम

३,०६

६०,३७४/

(सप्टेंबर २६

२०२४ पर्यंत)

टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३

कर्ज वसली न्यायाधिकरण कषी भवन-हडसन सर्कल, बंगळुरु-५६०००१ प्रतिवादींना मागणी सचना (आयका अधिनियम १९६१ च्या टमऱ्या परिशिष्टाचा नियम २ आणि रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यू टु बँक ॲण्ड फायनान्शियल इन्स्टिट्युशन ॲक्ट, १९९३ चा कलम २५ पहा)

१. मे. जोशी मेटल इंडस्टिज. सी-५-६, इंडस्ट्रियल इस्टेट, बिजापूर-५८६१०१ १ए. श्री. कन्हैया दत्तात्रय जोशी, राहणार आर/एसीटीएस क्र. ९७० आणि ९७३ श्रीरलाशेट्टी चौक, बिजापूर.

आर/एसीटीएस क्र. ९७० आणि ९७३, श्रीरलाशेट्टी चौक, बिजापुर १सी. श्रीम. मालतीबाई, वासदेवराव जोशी. राहणार आर/एसीटीएस क्र. ९७० आणि ९७३, श्रीरलाशेट्टी चौक, बिजापुर.

१बी. श्रीम. आशादेवी, कन्हैया जोशी यांची पत्नी,

१डी. श्री. उदय वासुदेवराव जोशी, १६५, निओ ॲव्हेन्यू, चत्तम, एनजे-०७९२८,

१ई. श्रीम. लक्ष्मीबाई डी. जोशी, राहणार आर/एसीटीएस क्र. ९७० आणि ९७३, श्रीरलाशेट्टी चौक, बिजापुर . डॉ. सदाशिव दत्तात्रय जोशी.

बी-३३, रामेश्वर अपार्टमेंट, चार बंगला रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००३८ (मयत असल्याने कायदेशीर प्रतिनिधीद्वारे प्रतिनिधीत्त्व). २ए. सौ. सुशिलाबाई, श्री. सदाशिव डी. जोशी यांची

अंधेरी (प.), मुंबई-४०००३८. २बी. श्री. संजय, श्री. सदाशिव डी. जोशी यांचा मुलगा, बी-३३, रामेश्वर अपार्टमेंट, चार बंगला . रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००३८.

पत्नी, बी-३३, रामेश्वर अपार्टमेंट, चार बंगला रोड,

२सी. सौ. साधना अलबल, श्री. सदाशिव डी. जोशी यांची मुलगी, बी-३३, रामेश्वर अपार्टमेंट, चार बंगला रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००३८. २डी. सौ. शभा अभ्यंकर श्री. सदाशिव डी. जोशी यांची मलगी. बी-३३

रामेश्वर अपार्टमेंट, चार बंगला रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००३८. . श्री. चंद्रशेखर डी. जोशी

५०/बी, तेंडुलकर बिल्डिंग नागला पार्क, कोल्हा-. श्री. मोहन कमलाकर सिंदलकर.

गोडबोले मळा. बिजापर-१ . श्री. मुकुंद कृष्णाजी भिडे**.** गोडबोले मळा, बिजापूर-१ ५डी. सौ. मीना, एस. करंदीकर यांची पत्नी, द्वारा

श्री. एस. सी. करदीकर, काब्राजी बाजार, बिजापूर कपया सचना घ्यावी की. दिनांक १४.०८.२००३ रोजीचे प्रमाणपत्र क्र.डीसीपी क्र. २८४१ हे ओए क्र. ९८५/९७ मध्ये पिठासीन अधिकारी, कर्ज वसुली पायाधिकरण, बंगळुरु यांनी काढले ..अर्जदार

सांगली बँक लि मे. जोशी मेटल इंडस्टिज

रु. ७५२०२७४.९८<sup>°</sup> च्या वसुलीकरिता, ज्याचा तपशिल खालील प्रमाणे . तुम्हाला निम्नस्वाक्षरीकारांच्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसात वरील सदर रक्कम चुकती करणे आवश्यक आहे. ३. तुम्हाला कळविण्यात येते की, कसूर केल्यास

..प्रतिवादी

५५२१४६१.००

खालील एका किंवा अधिक माध्यमाने रकमेच्या वसुलीसाठी पावले उचलण्यात येतील नावे:-(ए) प्रतिवादींच्या जंगम किंवा स्थावर मिळकतीची जमी आणि विकी.

(बी) प्रतिवादींना अटक आणि तुरुंगात स्थानबध्द (सी) प्रतिवादींच्या जंगम किंवा स्थावर मिळकतीच्य

व्यवस्थापनासाठी प्रापकांची नियुक्ती करणे. ४. वरील सदर रकमेच्या व्यर्तिरिक्त तुम्ही यासाठी ाध्दा बांधील आहात.

(ए) हकुमानुसार देय असे व्याज. (बी) कर्जाच्या वसलीसाठी केलेला सर्व खर्च. ्र वसुली प्रमाणपत्रात नमुद केलेल्या रकमेचा तपशिल १८/८/८६ पासून १४/८/२००३ पर्यंत द.सा.

१८% दराने व्याज.

अर्ज शुल्क १८०५५७ पेपर प्रकाशन प्रभार १२६९४ १००० ७५२१२७४.९८ एकुण: टीप: आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाचा नियम १६ सहवाचता रिकव्हरी ऑफ

डेब्टस् ड्यू टु बँक ॲण्ड फायनान्शियल इन्स्टिट्युशन ॲक्ट. १९९३ कडे लक्ष वेधण्यात येत आहे. जे खालीलप्रमाणे आहे. '१६(१) जेव्हा नियम २ अन्वये एखाद्या कसूरवारावर सूचना बजावली असेल तेव्हा, कसूरवार किंवा त्यांचे हितसंबंधी प्रतिनिधी हे कर्ज वसुली अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिल्या खेरीज त्यांच्या

मालकीच्या कोणत्याही मिळकतीला गहाण ठेवण्यास, भारग्रस्त करण्यास, भाडेपटट्याने देण्यास किंवा अन्य प्रकारे व्यवहार करण्यास सक्षम नसतील किंवा पैशाच्या प्रदानासाठी एखाद्या हक्माची अंमलबजावणी करताना कोणतेही दिवाणी न्यायालय अशा मिळकतीविरुध्द कोणतीही कार्यवाही करु शकत नाही.

(२) ह्या अनुसूची अंतर्गत जर एखादी जप्ती करण्यात आली तर अशा जप्तीशी विसंगत रितीने अशा जप्त केलेल्या मिळकतीचे किंवा त्यामधील कोणत्याही हितसंबंधाचे खाजगी हस्तांतरण किंवा सुपूर्दगी आणि कोणत्याही कर्ज. लाभांश किंवा अन्य पैशाचे कसरवारांना कोणतेही प्रदान हे जप्ती अंतर्गत अंमलबजावणी करण्यायोग्य असलेल्या सर्व ाव्यासापेक्ष रद्दबातल ठरतील,

माझ्या हस्ता आणि सदर न्यायालयाच्या शिक्क्याने १२/०८/२००४ रोजी दिले. (के. नारायणा)

> वसली अधिकारी. कर्ज वसुली न्यायाधिकरण, -. बंगळ्र-५६०००१

ठिकाण : मुंबई एय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

झोनल स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखाः मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. दुरध्वनी : ०२२-४३६८३८०३, ४३६८३८०८, ई-मेल: armbom@bankofbaroda.co.in

स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना । परिशिष्ट IV-ए [ नियम ८(६) च्या तरतुर्दी ]

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरत्दी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना

तारण १	तारण धनकोंच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे काही आहे तेथे आहे'' आणि विनाअंवलब तत्वाने विकण्यात येणार आहे. कर्जदार/गहाणदार/हमीदार/तारण मत्ता/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोली वादविण्याची रक्कम खाली नमूद केली आहे.										
अ. क्र.	खात्याचे नाव आणि कर्जदार / हमीदारांचा पत्ता	स्थावर मिळकर्तीचे वर्णन सह भार काही असल्यास	एकूण थकबाकी	<ol> <li>ई-लिलावाची तारीख</li> <li>ई-लिलावाची ची वेळ सुरुवाती वेळ पासून समाप्ती ची वेळ पायून ३. बोली जमा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ</li> </ol>	(१) राखीव किंमत आणि (२) मिळकतीची इअर रक्कम ३) बोली वाढविण्याची रक्कम	<ul><li>१) इअर ठेव खाते क्र.</li><li>२) आयएफएससी कोड</li><li>३) बँक ऑफ बडोदा शाखा</li></ul>	१. ताब्याचे प्रकार (अन्वयिक/ प्रत्यक्ष) २. मिळकत तपसणी तारीख ३. वेळ				
۶	मुंबई ४०००७१ बी) ४७बी, सिंधी इमिग्रंट्स को-ऑपरेटिव्ह	मे. पायलट २ व्हीलर्स प्रा. िल यांच्या नावे एमसीजीएमच्या एम बॉर्डच्य महीत गाव कुर्ला चा सीटीएस क्र. ६५३, ६५३/६ धारक प्लॉट क्र. ५, सुंदर बाग, राजे शिवाजी चौक, देवनार रोड, मुंबई - ४०००८८ येथे स्थित तळ मजल्यावर एकत्रिव गाळा परिसर धारक क्र. ४ए, ५ए, ६ए, ७ए मोजमापित अंदाजे प्रत्येकी ४५० ची. फू. एकूण १८०० ची. फू. (बिल्ट अप) मिळकतीची सीमाबद्ध खालीलप्रमाणे:	३१.०५.२०२४ रोजीस रु. ३२,६९,८४,६३८.३८ अधिक त्यावरील अन्य प्रभार आणि त्यानुसार व्याज	१) २९.१०.२०२४ २) दु. १३०० ते दु. १५०० ३) २८.१०.२०२४ आणि १७.००	१) रु. ७२१.०० लाख २) रु. ७२.१० लाख ३) रु. १.०० लाख	१) ०३८३०२००००१२३१ २) बीएआरबी०बीएएलबीओएम (पाचवे अक्षर शून्य) ३) बॅलार्ड इस्टेट खाते नाव: एआरएमबी	१) प्रत्यक्ष २) १९.१०.२०२४ ३) दु. ०३.०० ते सायं. ०५.००				
	हाऊसिंग सीसायटी लि, लिटील मलबार हिल, व्ही एन पुरव मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७१, महाराष्ट्र	दुकान सीमाबद्धः पूर्वः सायन ट्रॉम्बे रोड, पश्चिमः इमारत पॅसेज, उत्तरः दुकान क्र. ३ए, दक्षिणः इमारत पॅसेज				वसुली विभाग					

याद्रारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांना सुचना देण्यात येते की. खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या खालील नमुद तारण खाल्यामधीत

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://bob.auctiontiger.net/EPROC/ संभाव्य बोलीदार दर क्र. ०२२–४३६८३८०३–१५ मोबाईल क्र. ९३०४०४७२०० वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क करू शकतात.

दिनांक : ०५.१०.२०२४

ठिकाणः मुंबई

बँकेला ज्ञात भार: शून्य



प्राधिकृत अधिकारी

दिनांक: ०३.१०.२०२४

विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s

मुख्य कार्यालय : मंगळुरू-५७५००२ २रा मजला, ई-ब्लॉक, 'दी मेट्रोपॉलिटन'', प्लॉट क्र. सी २६ आणि २७, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,

ई-मेल: mumbaiarm@ktkbank.com वेबसाईट: www.karnatakabank.com सीआयएन: एल८५११०केए१९२४पीएलसी००११२८ कब्जा सूचना

कर्नाटका बँक लिमिटेड

ज्याअर्थी, कर्नाटका बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेंट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उद्धेख ''सदर ॲक्ट'') अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये २०.०६.२०२४ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार (१) श्री. <mark>संजय कुमार पांडे, श्री. राम नारायण पांडे यांचा</mark> मुलगा आणि (२) सौ. संगीता संजय पांडे, श्री. संजय कुमार पांडे यांची पत्नी, क्र.१ आणि २ येथे पत्ताः फ्लॅट क्र.४०७ प्राईप्रसाद बिल्डिंग, प्लॉट क्र.२९, सेक्टर-३४/सी, खारघर, रायगड-४१०२१०, न्हणजेच रु. १०.३४.१५३.५३ (रुपये दहा लाख चौतीस हजार एकशे त्रेपत्र आणि त्रेपत्र पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचनेच्य ब्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. .. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की

निम्नस्वाक्षरीकारांनी प्राधिकृत अधिकारी या नात्याने येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला ह्या **०३ ऑक्टोबर २०२४** रोजीस घेतल ारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, ह्या मिळकर्तीशी व्यवहार करू नये व ह्या मिळकर्तीशं केलेला कोणताही व्यवहार हा कर्नाटका बँक लि., **मुंबई-मुलुंड (पश्चिम) शाखेच्या** रक्कम रु. १०,८७,२८५.८५ (रुपये दह

लाख सत्त्याएँगी हजार दोनशे पंच्याएँगी आणि पंच्याएँगी पैसे मात्र) मध्ये टीएल खाते क्र. ५२०५००१६०००३६४०१ रोजीस ३०.९९.२०२४ पासूनचे ३०.०९.२०२४ पुढील व्याज आणि परिव्यय या रकमेच्या भाराअधीन राष्टील. स्थावर मिळकतीचे वर्णन बेगर शेती जिमन धारक प्लॉट क्र.२९ मध्ये सेक्टर क्र.३४/सी, खारघर, रायगड येथे स्थित, साई प्रसाद अ ज्ञात बिल्डिंग मधील, चौथा मजला वर, निवासी फ्लॅट क्र.४०७, मोजमापित २४.१६७ चौ.मीटर्स चटई क्षेत्र

पश्चिमः दख्वाजा द्वारे, उत्तरः फ्लॅट क्र.४०८ द्वारे, दक्षिणः फ्लॅट क्र.४०६ द्वारे.

कर्नाटका बँक लि.

. अधिक ४.४४० चौ.मीटर्स टेरेस क्षेत्र चे ते सर्व भाग आणि विभाग., आणि सीमाबद्ध द्वारेः पूर्वः पॅसेज द्वारे,